

January 22, 2025

ToToThe ManagerThe ManagerThe Department of Corporate ServicesThe Listing DepartmentBSE LimitedNational Stock Exchange of India LimitedFloor 25, P. J. Towers,Exchange Plaza, Bandra Kurla Complex,Dalal Street, Mumbai – 400 001Bandra (East), Mumbai – 400 051

Scrip Code: 533271

Scrip Symbol: ASHOKA EQ.

Sub: Newspaper Publication under Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper publication published in Free Press Journal (English) and Punyanagari (Vernacular - Marathi) dated January 22, 2025, in connection with notice to shareholders regarding transfer of unpaid/unclaimed dividend and equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Account.

Kindly take the matter on your record.

Thanking you,

Yours faithfully, For **Ashoka Buildcon Limited**

(Manoj A. Kulkarni) Company Secretary ICSI Membership No. FCS-7377

Encl.: As above

Periodes					N2) (mailed)	2105 (United)
Decrease 1: Other Regions (A)				_	100,00	371,00
Decement - Corphane Barach Commune (B)					150,08	101,46
Intract of the Introduction Privatelian -	12					(Ficial
		Gummer and an		-16101	worths water	The state
Particulars	Chemothean IV. 2010 [Unweighted]	Autoritac M. 2014 Unwided	Desertion 51, 2022 Alternation	Chevertine 2128 https://www.	11. Decements 2020 2024 decements	Harvi 51 J219 (Action)
Totopar Pleases hat gendered	8.945.77	6471,30	8,378,38	38-179,0		14.24.2
Profit Sefere Tax	815.28	381,05	887.21	1341,0	30446.03	1.720.9
Pediate Se	0.8	171,88	338,28	1.858,0	11758	2712.11
Plane Worthan Dele Astrony JT. 2010			114 E 4	r and on be want factor and Mathe evolution Chy to 2011/220	naft of the Base of Spins Laboration and Spins (Laboration 40	e al Desclare

- AN WARRAN CARRENT A MARTINE TO MARTINE AND TO AN ADDRESS OF A DAMAGE AND ADDRESS AND ADDRESS TO ADDRESS OF A DAMAGE ADDRESS ADDRE the Audit Converting and approved by the Board of Directory at their meetings held on 32° January, 2025. The Unsulted Financial Results for the querts and since mentily, anded 31° Decomber, 2018 have been limited reviewed by the Statutory Auditory of the Company,
- The above is an extract of the detailed formal of Standaloure and Caracellateral Processial Results for the guarter and some mandra ended 31° Excession, 2010 field with the Stock Sectorage cancer Regulatore 31 of the Stiff External Congestions and Excession Responsements Regulatores, 2023. The full format of the Standaloure and Caracellateral Financial Results for the guarter and invo-months ended 31° Encession. 2023 are available on the websites of the Book Exchanges bewarrounds com, were beindia cord and the Company's website (were outlocked)a cord

Per and un behalf of the Buard of Directors of Surfect Really Linded Kamal Outan (DN: 00017527) Chatresan & Managing Dreater

www.freepressjournalin

निःष्पक्ष आणि

निर्भिड दैनिक

🖩 नवङशक्ति 🦹

www.navshakti.co.in

PUBLIC NOTICE

Notice in hearing given: to public a public registerior in interaction in interactinguite the line in sequence of the sequence once the Monoph Bandet on Composition Housing at Vitago Housing Andreas Housing At Vitago Housing Atom 2015 No. 97 / Price Research and Composition At The Interacting Atom 2015 No. 97 / Price Part Housing Atom 2015 No. 97 / Price Part Housing Atom 2015 No. 97 / Price Part Housing Atom 2015 No. 97 / Price Atom 2015 No. 97 / Price Part Housing Atom 2015 No. 97 / Price Atom 2015 No. 97 / Pric

Ker with the struct or scoreprising of 1 faces and being at Alandra, S.V. Ha Mandra, S.V. Ha Mandra, 200092.

ation in Raffrer given in Bust. If proglamly funs on it of the afterbaski pr

14.75

offerfatter aread to autorat wood there day

Magar Phot Office, Both rdoa 400000 within 14 day take of publication hare

a reput of with proof the great having his office at president CHS Life Office

PUBLIC NOTICE OFFICE THANE AT THANE

109 Wei, Unique Bharm Construction (L.P.-THRD)(SH-19), Disack C. Im Sectore P. Bhan Rei, Dattatingo Vipyeennia Probl W. Vyeeneest M. Daal Heit A, Barnaletatingo

Dattatraya Vijayaatmiha Prala Viyasteada M. Diak I A. Ramakinahnan mah D. Shah

Jappani D. Shan Talatti asja Rangkar — Epopuan Eoten Investment Congany PVT-LTB. —Formal Part

Whense, the Applicant all Otherman, the Applicant alter-rend has instituted WT WEAL/296/3823 separat Deprese secrets? P. Black and one respect / d leaving out Survey No. 457 an en Survey No. 130, and not Survey entered

abli and New Earony No. 136.

age-Neisphar, Tat. and Elat. The

are beening management to appe His Court in contain or the of Place

3101/0825 of 11.00 s.m.

ADVOCATE GRANTHKU APTI Office 202001.read Page

n 2000000. Anan Sendiri Nates, Opp. Mon. Sofer Destati Intentio Casol Press 48

IN THE DEBTS RECOVERY THIDLINAL NO. 2 NTHL BHANAN 3RD FLOOR STRAND RDAD.

APPOLIO BANDAR COLABA MARKET, COLABA, MUMBAL 400 005.

INCOMENTAL APPLICATION NO. 488 OF 2023

RCICI Bank Limited Vis. Mr. Denary Mahla

throught not be grant To dischoor par

properties or reaches properties and courts the of the original Apple 50 Yes are reached by with or depending if sec

PUBLICATION OF SUMMONS

Applear _Dehreiter

resert the same, failing of the same time same failed and the same sector of the same sec

10.00

The or Bearing

Reg. Office: S* Florer, Surteck Centre, Subhash Road, Vile Paris (E), Mumbel - 400057 | www.contechindis.com | 022 4387 7809

NO 24 THE FIRE PRESS JOURNAL Interior, Wednesday, January 22, 2025

PHYSICAL POSSESSION NOTICE RIBLIC NOTICE Control and provide the second process of th PICICI Bank Persta 83 will IT PARE, Woode Structured Entern. The while the restrict of the 2000 limit in control into other protects control while there exist discontrol event in the 2001, channel for Determined the trajectories and material statistical and the statistical and the discontrol of the there are account material processing of the perspective discontrol beneficial to specific the statistic personalization of the perspective discontrol beneficial discontrol 150(d). The most Assoc real works where the discontrol is the discontrol beneficial and the discontrol beneficial and with its performance of the most Assoc real works where the discontrol discontrol 150(d) are discontrol Assoc real works where the discontrol and the applicative order that an approximation of the discontrol di receipt of the used races indow, by ownrelang present confermed on bindher sould rake, an the technormaritismed dates. The tioned soil to deal with the property. Any dealings Ingine of CSC10ark L(cmtas). Description of Property/ Data of Property/ Data of Property/ Data of Property/ Bit of Property/ Heres Homes, Description of Village Result. 10, State Adv. Data of State Bit Property International S Harts of the Bornawer(s) Loor Account Number Tosher Libeber Bendals & Unio Libeber Bendale/ Liberber Bendale/ Plan No. 24, 591 (H. Soniter, Firstein An Soni Serving), Wring J., 801 Merce Merrer, Stonetted et Village Roset, Darmey No. 2021, Histo Med., Tablato Hered Jost Pare Antonemistre Printer 423/333 (Jun 18, 2029) Plan Inc. 38, Childrener Parelline Gat No. 80 Optimisticare Paren, Taren, Gat No. 80 Optimisticare Paren, Taren, Gat No. 80 Paren Han, Parten Parelline Gat No. 80 Paren 423/307 (Jun 20, 2028) june 25.3021 poli Sottoh Khosoli Settih Shorrow B.28.005.004 0003513827 [LIP-0400003112827] The alterez-method her traverticity percentering takes bendy model in 30 days of the the mortgoged properties will be odd after 30 days from the date of paths perchanges under Takes 1 and 16 d'Security travert (Coloriensent) 9.6km 2022. Prodip R. Kadam, Advantata M. Chanter Hole, 19, Spriker Hol Hars, Similard, Oversthats, Stanlard - 100 520 Notical bo Faing this cie, un per the January 22, 2025 Pane See roly Authorised Sign For KICI Boris 105

POSSESSION NOTICE

O HOFC BANK

HOFC BANK LIMITED

er Paral (Pital), Marihar - 495 213, Tal 022-6811202

Regil Office HDFC Back Ltd. HDFC Back House. Services Hang Lower Parel (Wes), Morrise 40013. Dis Latibilities 2017, COSCIENT Website some fellmark com

Wereas the Auftorised Officer of HDFC Bask, Lemister/Unitro Clamited Transmission and an analysis and the DFC Bask, Lemistro Dy visue of a Schemes A Anniparation approach by Hortfie NGT Alvertiae vide order dated TTP Meeth 2023) (OFFC), under the Schemission And Reconstruction of Reconstructions and Educationated of Security Internet Ads. 2020) (Securit Adv) and the executed or the American Scheme Technologies of Reconstructions and Educations of Advecting Technologies (Security Classified Technologies and Security Scheme Technologies of Reconstructions and Educations of Advecting Technologies (Security Classified Technologies and Security Scheme Technologies of Reconstructions and Education and Advecting Technologies (Security Classified Technologies and Security Scheme Technologies of Reconstructions and Education and Advecting Technologies (Security Security Secur

5r. No.	Name of Bornswor (x) / Legal Heir(x) and Legal Representative(x)	Outstanding Does	Data of Demand Notice	Data & Type of Passession	Description of Immervable Property (ies) / Second Asset (s)
9	MR SOLANKO HITESHKUMAR KANTILAL	Rs. 37,73,3721- as of 31-OCT-28287	89-060-2828	21-JAN-2025 (PHYSICAL POSSESSION)	FLAT-501, FOOR-6, BALAJI BAPPHERE - TY-A1 WING-A, S NO BIR, 841, 852, 863, 871, 875, 172, 171, BALAJI COMPLEX, AGADHI RGAD, VIRAR (W) - 401305
\$	MR SYNN HEESH RAMESHCHANDRA	Ro. 10.48,1431 an of 31-DEC-2023*	16.JAH 2624	21-JAN-2025 (PHYSICAL POSSESSION)	FLAT NO 601, GROUND FLOOR, BLDG-A 37, FODDAR SAMPLOOR COMPLEX, B NO E3-44, OPP BHVPURI RALWAY STATION, VILLAGE GARPOLI, TAL NARLAR 410021

"wells forther interest, cost and otherpes as application from tree to time, sill payment and / or really

However, since the borrowers's Legal Heints) and Legal Representativers) mentioned hermitisticket have failed to is hereby glaver to the borrowers's Legal Heints) and Legal Representativers) mentioned hermitisticket particle that the Adversal Observer (HDPC) here been particle in the inversional empiric particle in the two adversal Observer (HDPC) here been particle in the inversional empirical particle sensitive of powers conferred on termithem under Social S(4) of the said Act read with Plate 0 of the said Plates r and to the public in p No Automation Concerns of Network and the objective confermal on Interflamm under boncovercia) / Legal Herical and Legal Regress o dear with the attensiabl interventile Properties (a) will be adapted to the montgage of HDPC weers) / Legal Herica) / Legal Regressmätter merical legal Herica) / Legal Regressmätter in available to redeem the secured asserts.

Blanceer of time av

Option of the Parchivania drawn and linventary made are available with the undersigned, and the wall Bonneer(s) / Les Representative(s) is / are requested to collect the respective copy from the undersigned on any working day during normal of of Heirigh / Loope te bour For HOFC Benk Ud

Dete: 21 JAN 2025

BHARAT CO-OPERATIVE BANK (MUMBAI) LTD. AUCTION NOTICE

(BULT-STATE SCHEDLLED BAAK) Central Office : "Manutager", Plet No. 1359A, Sonawala Rizat, Careguon (East), Nurcha-400053. Tet. 16:1800063 / 6180134 / 61850083. AUGTION BALL OF INMOVABLE PROPERTY/IES

Sta Ma	BRANCH BRANCH	OUTSTANDINGAROUNT AS PUR DEMAND NOTICE	REGIONANCES KNOWN TO THE BASIK BASIK	A REGERVE PRICE, A EXPENSIVE PRICE, DEPOSIT (EMD) IN ROINCREMENT ARCUNCT (Dur & Allowe Regime Endian ound)	LOATE & THE OFIN SPECTION & LASTOATE & BUE OF SUBJECTS/ CHEENS	DATEAND THE OF OPENING THE TENDERS
	Nr. Gurnestandt Rogins oanwegt Officieles Western (West) Branchij (Del Austines Nation)	Densar Hinton Sarte: CO. 38, 2020 Land-Annouel Med. 499 (22 20 20 20 10) No. 28, 27 (2017). as an (447) 2020 together alth Anthree statement (§ 205) per sense in the mean of Although and (§ 25) per sense the mean of Although and (§ 26) per sense the mean of the Although and (§ 26) per sense the mean of the Although and (§ 26) per sense the mean of the Although and (§ 26) per sense the mean of the Although and (§ 26) per sense the mean of the Although and (§ 26) per sense the mean of the mean of the Although and (§ 26) per sense the mean of the mean of the Although and (§ 26) per sense to a sense the mean of the Although and (§ 26) per sense to a sense to a sense to a Although and (§ 26) per sense to a sense to a sense to a Although and (§ 26) per sense to a sense to a sense to a Although and (§ 26) per sense to a sense to a sense to a Although and (§ 26) per sense to a sense to a sense to a Although and (§ 26) per sense to a sense to a Although and (§ 26) per sense to a sense to a Although and (§ 26) per sense to a sense to a Although and (§ 26) per sense to a sense to a sense to a Although and (§ 26) per sense to a sense to a sense to a Although and (§ 26) per sense to a sense to a sense to a Although and (§ 26) per sense to a sense to a sense to a Although and (§ 26) per sense to a sense to a sense to a sense to a Although and (§ 26) per sense to a	Not Tex 1001, estimation of 2014 aprecision application of the Text of the Tex	n Fin 2,70,809- n Fin 16,009-	6 0642 2028 Nym 11.38 4 m. n 14.62 2029 Nym 16 36 p.m	46.02.3036 At 11.30 a.m
			Air frei 901, aireanaiseng 2012 NJ Sig fr. Corport new in 15 kiloga meter Cooper an earaite the 1522 sig meters frag an ene aka bet ar the Sim Francib Virge Ladership Sich exchange to ear all tas Jahrenhreg Kom Trajaki Japo Franci Line AG AGI Wagelladeg Virge Vireati Table the GLAN Wagelladeg Virge Vireati Table the GLAN Wagelladeg Vireati	a Ha I, TLUDI A Ha TLUDI	s (0.82285 rom 15.00 a.m. ni 65.00 p.m. s 1382.825 sphr 65.86 p.m.	haiQ 301 Ar 1130an
3	No. There Are assertance to allow Database A Juliat Database A Juliat Database A Juliat Discourse and A Juliat Discourse A Database Discourse A Database Dis	Dense of Review Date 15, 0.2026 is Lance Ammunel Kin, 04770 20200 MoD 1 laptice and further transmit (j) 1.25% per series results and further transmit (j) 1.25% per series means - period and the transmit (j) 2.5% per series freemant (j) period (j) 2.5% per series transmit and the transmit (j) 2.5% per series supplet with further means (j) 1.25% per arrun - genus interact (j) 2.5, and the function of transmit (j) 1.25% per series means - freemant (j) 2.5, and the function of transmit (j) 1.25% per series transmit (j) 2.5% per series (j) 1.25% per series freemants functions (j) 1.25% per series freemants (j) 1.25% per series freemants (j) 1.25% per series and 1.27% of Aug 2.27% (j) 1.25% per series freemants (j) 1.25% per series and 1.25% of transmit (j) 1.25% per series freemants (j) 1.25% per series	Martinestituutus hump canatutain had ug anna ani Piat A Akatheman had ug anna ani Piat A Akatheman Ang a Piat A Singhat A Akatheman haga ani Piat A Singhat A Akatheman haga ani Piat A Singhat A Akatheman haga ani Piat Ang ang ang ang ang ang haga ang ang ang ang ang ang ang ang ang ang ang ang ang ang ang ang ang ang ang ang ang ang ang ang ang ang ang ang	a Fila 10,00,0001 a Fila 1,00,0001	s H100,2024-App 17,304 am teritot di p.n 9,3034,3034 apte 25,505 p.m	2810 2026 A 11.36 am

A start is being reader substanting dues etc. on unindentia the Bark. The Authorse (OPicer / Sec The Back is not required to for encoded on the second second at the second seco **ASHOKA** Ashoka Buildcon Limited Cit Lill Registered Office : 5. No. Bit. Aut oka Warg, Vadala, Washik-422011

Website | years, of

TRANSFER OF UNPAID / UNCLAIMED DIVIDEND AND EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) ACCOUNT

This nation is published parsoant to the provisions of sub-section (6) of Section 124 of the Companies Act, 2015 (Die "Act") and investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Intendie and Refund)(Refue, 2016) (DIP Rules") including the ammendment and re-encircover theread. In compliance with the above provisions of the Act, all dividend(s) remaining ungated or anclaimed for a

seried of seven (7) consecutive years from the date of transfer to unpaid dividend account are required to be transferred to the Investor Education and Protection Lund (JEPF) Authority established by the

to be branched by the comparison of the note that dividend declared by the Company during the finan The thankedders are requested to note that dividend declared by the Company during the finan The thankedder are requested to note that dividend declared by the Company during the finance of the company during the finance of the company of the company of the company during the finance of the company during the finance of the company of The Diaverbothers are requested for note that dividend dividenced by the Company during the Transcurvy are 2017–18 which remained undiament or unpaid for a period of seven (7) connective years is required to to transferred by the Company to the account of the Investor Education and Protection Fund (EPP) Authority counterton May 24, 2025.

The corresponding equity shares in respect of which dividend remains unpaid or unclaimed for a period of seven (7) consecutive years are required to be transferred in the demat account of the IEPF Authority

of server (7) connectative years are required to be transformed in the derivat account of the HPP Authority is per the previous enterine ventual in the HEPF Balan. The Company has capitaled the fail details of the concerned shureholders, where shares are liable to be transferred to the HPP Authority on its website i.e. www.whokadaulikcon.com at https://www.athokadaulikum.com/inepand-unclaimed-dividends.php thrule to make that no claim shall be against the Company in legacit of anclaimed dividend and equity shares transferred to HPP previous to EPP Fales.

Place: Marrial mary, 2025

The shareholders may please note that once the equity shares get transferred to the demat as

The characteristics may please rate that once the early of energy at transferred to the denet account of the IBPF Authority then such durins will not be available to the shareholders for sale or transfer or dealing with it is any manager aways as per the grooms and provisions as preschied in the alternetic order of the sale of Section 124(6) of the Companies Act, 2013. The characteristic may factors much that their the uncellated dividends and componenting equity shares including all benefits accruicing on such shares, if any, once transferred to demat account of CEP Authority, can be clarened back from SDF Authority by existing application in form LEP.5 and after dividend CEP Authority were implication.

The concerned shareholders are malted to claim the unclaimed dividend for the financial year 2017-38 Interind by making an application, which should reach to the Company/WTA on or before April 25, 2025 preventing systems approximation, private solution and the private solution of the Action of the Act unded (tomany can mere multativenting) adokabaldion.com For Asheka Balldow Limited

641.

(Manoi A. Kultarrol) Company Secretary Membership No. FCS - 7377

ESH: 74 REGD.ADGASTLAFFIXATION/BEAT OF ORUM & PUBLICATION/NOTICE BOARD OF ORT SALE PROCLAWATOR. CREEKE OF THE RECOVERY OFFICER DESTS RECOVERY TREBULAL-IL MUMBAL NTNL BRANKED, 37 Floor, Colaba Marbel, Colaba, Membal

R. P. Nu, 495/0517 BTHL BRAVEN, 2* FINOL COMBA MARKEL COMMA MUNITIE. R. P. Nu, 495/0517 BALE UNDER HILLES JE, SIG) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT. 1911 READ WITH 1920 REDOUTEY OF DEETS AND DAMINISTEY ACT. 1933 Binks of India, Maton (Wee) Si. Certificate Holders

ed Official

Place: Noshik

Date : January 21, 2025

rol Applied s and a sale Pa Pacove role for ord

of whereas his underagoed has indexed he sale of property memories in the not whereas a sum of Ba. 2,02,86,866.06 sinceg with parameters its or one the date of Ring of antipical applications (a, 80,87,2018 kits) nd further interest @ 12% p.a with an symmet and/or realization from CDs

vers the other of Bing of enginesing applications (a. 60, 27, 24.19.18) apprendix and are realisation from Con-cession in leaving and final a planar of any other of programment (a close) realization (B. 82, 2020). 2019 F. M. 16 (2020) F. M. Sorth and restmants change in same final in and 1 means where straining of a plan radius control and radius plant and parameter through "One lists the Databaset Bindley" (Fricage) for yours radius control and radius plant and parameter through "One lists the Databaset Bindley" (Fricage) for yours radius control and radius (C. 61) India Printers Limiting, Nacing antimess at Plant Mic. 61, Mic averalization control and plant and parameters. (He Blanck Pandya) (Mahila) = 91, Michiga 2010, Fricage) (Antimessional distribution control approximation for the Blanck Pandya) (Mahila) = 91, Michiga 2010, Fricage) (Hermitian and Antiparameters) (Hermitian Control and Pandya) (Mahila) = 91, Michiga 2010, Torthone (Hermitian and Hermitian Control and Paneters). (Hermitian Control and Hermitian Antiparameters) (Hermitian Antiparameter

in Further Installs contact. We Adology Kurster Bingh, Chief Manager Mathine - 67799888728. Tell 822 (2017)568 In some will be of the property of the C.Ds above named as manifested in the induction latter and the habit ty will be put up for the rate of the a particle of the property. The sale of if thefare any lot is invariant draw write are brochered to the officer of the armais meritine theory Parate or pr at of the as

the particular of do had be hereing any duty to perform any interest in the property opt to access

	o under and to the Sather following condition perty shall be a eachimed LOT WISE as pe		details.		
	Description of the Property	Date of trap.	Reserve Price	EMD Amount	Inventoriand at Ba
i	tertisara No. 4, Shakil Businasa Plak, Plot 6, NC, Sector 2-8 Dronagir, Navi Munitar	10.83.2926	Ra. 20,05,885	Ha. 1,88,086/-	Ra. 15,000-
1	Vermen No. 9. Diató Basinese Park, Pol Io. 80, Dector 2-8 Drunagir, New Rented	16-83-2025	Hs. 09,90,000/-	Ha. 1,90,000/-	Ha. 15,000-
1		10.03.2025	His. 05,00,000/-	Ha. 1,80,000-	ţ

No. 50, bester 2-0 Divergen, new increase.
 No. 50, bester 2-0 Divergent, Nov Mark,
 Nov Mark,

Hr. Dewang Warthi ____During the travers & antibuttons of oil the Defourtients. An Dewang Maintes Fair Nas, D3, Prog Trans, California Fair Nas, D3, Prog Trans, California Fair Mark, Darthers (Scalifornia Fair), Darthers (Scalifornia) Fair (Darther Mark), California And Office An And Office An Optimum (California), Mithadow Conversion, Octow, Mithel (Scalifornia), Markadow, RUSON, Meetings is records and a second a se

Constructions to the construction of the inglessibility effects the price there are a the second or the instruction of the second or the se

pm on VIA3.2225 at the property alls. other startistic sources. We obtain the starting the starting of the starting process of the sector that the startistic sources with the starting the starting process of the starting process of the sector to yogges the additive approximation. Starting and the KIRD and the tartificial to the comment of the starting process the additive approximation. Starting and the KIRD and the tartificial to the comment of the starting process of the additive approximation. Starting and the KIRD and the additive approximation of SIXD Is present that in gradies the XIX and Y ML is the starting additional starting and the additional starting and the starting and the grad to Link XIX and Y ML is the starting additional starting and the additional starting and the starting addition.

पुण्य े नगरी

१४ नसलवाद्यांचा खात्मा

"15 नवार्टन्थारमा यह रथाला (चान ह काल) में जाता कालवार्थना साल्यानेचे वहिले विकल्पनेट अंग्रिजन प्रदानमा असे गेठे. बेदीन साहीन पेलीय स्त (जी जानीपत अंग्रेजन प्रायंत्र का क्रांटन्स) असि देनी साहीजन प्रतितार्थन अंग्रेजन प्रायंत्र का क्रांटन्स्य आत्मा देनी साहीजन प्रतितार्थन अंग्रेजन प्रायंत्र का क्रांटन्स्य काल्याची संस बाहर १. प्रायम् प्रहाते. य बराइट्रेन ता झानेत्वे प्रकार्णणे वंशव प्रदूर १२ झान्याचे बहिते फीलवंगे फिर्स अपूर्व एवंश्व बराबट्रेन फेल्फ् प्रान्थने स्वति विभेक्षते किन्दे अपूर्ण वर्तन सरावधुं परंभ सीतन स्वतं प्राप्तालन तेला, पातलस्वातं कर सेनाय प्राप्ताल साराव्याण्ठेलीन स्वतं प्राप्ताल, स्वतंन्धं पीलांसी स्वतितने, तर प्राप्त सारापति आर्थने देव स्वराप्त स्वतंन्धं स्वतंत्रीय त्या प्राप्तपति के स्वराण्यांत्री के सेवर्ण प्राप्त स्वतंन स्वतंत्र से प्राप्ता प्राप्ताले प्राप्तालयां के सेवर्णय स्वतंन स्वतंत स्वराप्त स्वर्थने प्राप्तालयां के स्वराप्तालयां के संवतंत्र स्वतं स्वतंत स्वराप्ताल अपने सित, से स्वराप्तालयां प्राप्ताति म् संवतंत्र में स्वराप्त स्वराप्ता प्राप्ता प्राप्तालयां स्वराप्तालयां स्वराप्ता संवतंत्र में स्वराप्तान स्वराप्त प्राप्ता स्वराप्ता के स्वराप्तालयां स्वराप्ता संवतंत्र म्वार स्वराप्त प्राप्ता स्वराप्ता स्वराप्तालयां स्वराप्तालयां स्वराप्तालयां संवतंत्रीन स्वराप्ता स्वराप्ता प्राप्ता स्वराप्ता स्वराप्तालयां स्वराप्तालयां स्वराप्तील प्राप्ता स्वराप्तालयां स्वराप्तालय स्वराप्ता स्वराप्तीले प्राप्ता स्वराप्तिय स्वराप्ता स्वराप्तालय स्वराप्तालयां स्वराप्तालयां स्वराप्तालयां

and the second se	
12	1
And a state of the	इनमोदेटा संचन
+ D1	a contract the second

A BET (1) direction (1) Constraint are accessed in the original direction (1) or a setting of the original direction (1) or a setting of the original direction of the original direction (1) or a setting of the original direction (1) or a se d art at s. - 195/2020 underft affiner, s. 1 m Brit

-

0		f-शिक्षिक सूचना		
	dere un lafan er som forleden wite somets or ordene to art.			
	Mar a.	where the t	faller ran r.	WHEN THE R.
	86-OND/T-100308-28	returns acceptu		Bagandin -
1	EECNER11100428	the the adjustment and	1.1	Asses]-

et ghose south et te shine st et te shine set et these south HE CHEY COULD BE ***** 100N07-13209-25 . and follow observations serviced for to ort, it means any substrated workson <u>Marine Schemelow</u> the Weil Marin Programs

maint date and but with



 Are definitions on both Manne of Manufacture spin
 Area

 off a status spin of Manne in the Manne of Manufacture spin methy actions and the 12 bits of a de to the status of the to the status of status in the 12 bits of the tort, the status of the top law bits status of status (1) bits of the tort, the status of the status bit status of status (1) bits of the tort, the status of the status bit status of status (1) bits of the tort, the status of the status bit status of status (1) bits of the tort, the status of the status bit status of status of the status of the status of the status bit status of status of the status of

को महारुद्र हनुमान नागरी महकारी पतसंख्या मर्पाटित - 10

म्बावर मिलकत विक्रीश आहीरतामा

an orbustness or some set all on the set of In the set of a large set of the expand sizes with the child has all there is an out of all also of the backs his said. To see is all don't have not of all and a series of the ser Barry allowers, surge, office

1

। संमिश्र ।

नाशकात घडले तोफखाना दलाच्या युद्ध सज्जतेचे दर्शन!

भूग्यु ज्ञाला.

(m.) and speed

Term. it/st/some

-Strep unfit MIN. 1+1

E-cal allowances at

नहाराष्ट्र सहकारी

spring oparies auto and any second o closely on the second of plan and, when sec, all get refleces, wratt way, re, ro, regim my blans flowed and form flowing, advect on form mate and free many -ate in free word, qui date free to the state



ASHOKA

datter under

Bernar

Erges sikpase uns

enter Repole Bolto pie and addres, organise definis and only and andi the Resp: and contained distincts and the sectors

splitt deal with our investment of profession and then all conject tables supervised an architecture of and antisenergif intera set contribu-extense can with per statistical field arrests for any percent can be a provided and and, about a percent of an antibial work of an approximation and and an arrest area of and, about a percent of an antibial work of an approximation and an arrest area of an approximation of a statistic and approximation and a statistic and a statistic sectors with the statistic and approximation of a statistic and a statistic and a statistic and an array of a statistic and and a statistic and an array of a statistic and approximation of a statistic and and approximation and an array of a statistic and approximation of and approximate and approximate and approximate and approximation and and approximate provide a statistic and an array of a statistic and a statistic and approximate provide a statistic and approximate and a statistic and approximation and approximation and approximated a statistic and approximated and applitude approximate provide a statistic approximate and a statistic approximation and applitude approximation and application application and application and application and application application application application and application applica

respond process (plan, analysi bolity opfie like process (plan, analysi bolity) fit as a results on 4 parts of babled (clan, spot source) with set - which are the source analysis (constraints on a	seiher Begehr 1932 g die Dass weiten es aus das weiten erzau, weiter oder dasses offens weiten 1940 f. seens wichten seinen UMP erzeiten der Gebenstein UMP erzeiten der Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein Gebenstein G
Dame, clim Date: statum	andres Research field a votion generation word a strategy search and an and an and search and an and an an and an





। माहित्र । युध्यार, २२ जानेवरी २०२५ (5)



MEE Insting Congany Lit. Instina applications for the point Institute (Property) in its subbidiery company tomat Information Data Destructly Database Company India MEE/CC).

Note regarding imported informational quantitation, any plantitum forwards along with several terms of condi-rolution on sever-methodizametra. In: sever.methodia.com. Internition (and defaults are requiremented to refer be above patientist or advisional are requiremented to refer be above patientist or of the candidate whould reset to the office patientist.

ial General Manager (HII), Probablyad, 4" Fice, Prof. As

		te (E), and Munital-R00051
	194519 19520525. 294919525 D	tial General Manager (HR);
-	No. Alter a	and the second second second
	stinden 4-	निविदा सुपना
	The second data and a	
	3.3 a of the free	toto all core-ris to active
1 10	to only one of the only a serie, o	and many distant values
1.0	the seasor laface dust a	centry Hits autopot
-	intern för sind	
4.8		anci veni
	EEA/CR/ Hollers Receally MLD/T-102 (Barriel	fe unde stiefter destan
*	2004-25 EEUCRU Holine (Ibercain) MLO/7-111 althoug 2004-25	te ing ox ethiter keasor
3		e effer Demon Afteren
۲	EXACAU votes descare MLG/T-13 willow a within a	fe othe wegit othe wegit
	a seast, ship? more, man, Pe	
	e, give prod rodu sp	
	statementer M unover somere i	
-	R. orani barrende branne an	ter fillig gen allende som
	the water fide it, et. c. or	
-	e arty and and a curves (1	
ė.s	matar25 andard at	Note, e.s. pr fibere esibiles.
	and the second se	
ener	कारी निवजगूक अधिकारी ।	THE R. LANS
۰,	सहकारी संस्था (२), पूर्व छ ग, बांबन ४४४, से बे. झे. कंग्रु,	प्रवर, मुंबई,
-	n, ware see, et al. g. array,	an fiel - too dat
-	and the second second second	THE R. LANS. TANANTIN
-	angelated a representation (age) and	an an other
		Change in all
- 14	विंती निवदण्ड) नियम २०१४	(Dates #, #, 4.)
	re anire hered ate to a	second parks neer ad have
1.1	on farm atlance, areat and it	1, 38 mell, 345, ma p. 1-1,
Land, I	and other and entitiest after the	And in the last state
	the site of animal sites when	they wrom or set, but when
da e	prized starse tells also an mile	sample and the bars have been appeared
da o Hen,	ertant permittente alle an erte	nan moff erand yone grans anierens A newslenser 76, an (1-5) factor, milit
0 4 6 6 6 8, 6 6 8	erhand perso only one and an offer an other an other and the court along out, by providing the second	on and enad one gass service is andrease N. Lectury (Lectury of printing of States on and other one aread should error and
24.0 605, 606 0480	enand premis with other are refle- are and another to prevent, and or other 1.4 million approximation of the country (chine, reflections of the matching).	on and trad on you cannot be address it. A () (-) (-) (-) genalizing or Second and other agreement another and the
2 4 40 44 4, 44 4, 64 10 64 10	which previous with using any with another than (1), by trend, and in other 1 Am. (2) and the second and the second charge with these times many time.	on and trad on you cannot be address it, a () (-), is, whi genalizing or Series when a other agreement another was an else
0 4 6 6 6 8, 6 6 8	event state, unit, state are offer search state, up, pi reach, gai or other 5 day. <u>and Compared and Compared and the search of the the Unit State and State.</u> Market State . Market State .	on and trad on you cannot be address it, a () (-), is, whi genalizing or Series when a other agreement another was an else
0 4 6 6 6 8, 6 6 8	wheel review with stret with send takes (1), 10 years, and in one 1.4 in <u>set20-comparison</u> (2) the court (1-1), the team take in more that whether any set of the team takes in more that whether any set of the set of the order of the set of the team of the team takes the set of the team of the set of the set of the team of the set of the set of the set of the set of the set of the set of the set of t	en of read and per gen anema trademark, color, italia, da generation in the second sources and the second source and the Line, and could, then, processes, 4, 41, 414 ad.
174 19 161 1, 161 1, 161 1,	when previous status was an ender a series of an ender of the series of an ender the series of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series o	en of read and per gen anema trademark, color, italia, da generation in the second sources and the second source and the Line, and could, then, processes, 4, 41, 414 ad.
	wheel review with stret with send takes (1), 10 years, and in one 1.4 in <u>set20-comparison</u> (2) the court (1-1), the team take in more that whether any set of the team takes in more that whether any set of the set of the order of the set of the team of the team takes the set of the team of the set of the set of the team of the set of the set of the set of the set of the set of the set of the set of t	we and hand one grow parents thereines the condition of the condition generalizing to Statution, and an and the condition of the condition of the Condition of the condition of the condition of the condition of the part of the condition of the part of the part of the condition of the condition of the condition of the condition of the part of the condition of the condition of the condition of the condition of the part of the condition of the condition of the part of the condition of the condition of the part of the condition of the condition of the condition of the condition of the condition of the condition of the condition of the condition of the condition of the condition of the condition of the condition of the condition of the condition of the condition of the condition of the condition of the condition of the condition of the condition of the condition of the condition of the condition of the condition of the condition of the condition of the condition of the condition of the condition of
	when previous status was an ender a series of an ender of the series of an ender the series of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series o	we set find out you array to the set of the set of th
	where it was used to do an other service is a set of service per use and the set of set of service per use and the set of set of set of set of many lists.	we set that per gran person terms to be consistent of the set of
	when previous status was an ender a series of an ender of the series of an ender the series of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series status of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series of the series o	we set find out you array to the set of the set of th
	where it was a set of the set of	we set that per gran person terms to be consistent of the set of
	And the set of the set	we set that per give arrays to set the training to the set of the
	And the set of the set	extra def per grange extra de la construcción de
	And the set of the set	we set that per give arrays to set the training to the set of the
	And the set of the set	we set that per give arrays to set the training to the set of the
	ninder street with a disk out with the street states (1, 1, 1) work, and or with E data (1, 1) work and the street states (1, 1) work and the street street street street street street street street street street street street street street data street age state, street street street data street age street street street street data street age street street street street street street stree	we set that per give arrays to set the training to the set of the
	result size (, , , , , , , , , , , , , , , , , , ,	and and and projection (1, 1, 1, 1, 1, 1, 1, 1, 1, 1, 1, 1, 1, 1
	nine of constraints of the ort offer offer of the second second second second second second second second second second second second second second second second second second second distance of the second second second second distance of the second second second second distance of the second second second second second distance of the second second second second second second distance of the second second second second second second distance of the second secon	we and hard one grow server we and hard one grow server produces to a server we have the server we have a server to server we want on the server server we want on the server method want on the server server we want on the server server we want on the server server we want on the server method want of the server server server server server server server server server server server server server server server server server server server server server server server server server server server server s
	result size of event, so or an even of event size of event, so or a second size of event, so or a second size of event size of even	an and hand one gave answer where the second analysis was a production of the second analysis to be the second analysis wave. The second analysis wave. The second analysis of the the second analysis of the second analysis of the second analysis of the the second analysis of the second analysis of the second analysis of the second analysis of the the second analysis of the second an
	nine constraines (and a constraint of a constr	we not have been an even and the second of t
	second state	we not have been as the second secon
	nine constrained in the encoded of the second of the secon	we not have been as the second secon
	the second	we will have a period priority of the period of the second period
	second state second state second state distate second state second state second state second state second state second state second state second state second state second state second state second state second state second state second state	we not have been prevented and prevented the second prevented the second and and the second and
	nine constrained in the encoded with a constrained series, and a series of a series and an encoded series of an encoded series of the encoded and the encoded series of the encoded series of the encoded series of a series of a series of the encoded series of a series of a series of the encoded series of a series of a series of the encoded series of a series of the encoded series of the encoded series of the encoded series of a series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of	we not have been an even of the second of th
日本の日本の日本の日本の日本の日本の日本の日本の日本の日本の日本の日本の日本の日	nine contra noise, noise an other and the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra members of the contra provide a set of the contra provide a set of the contra distance of the contra provide a set of the contra provide a set of the contra distance of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra distance of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra distance of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra distance of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra distance of the contra provide a set of the contra provide a set of the contra distance of the contra provide a set of the contra provide a set of the contra distance of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra provide a set of the contra	we set that proceeding the second second the second second second second producting the Second second second second second second the Construction second second second second second second second second second second second second second second second second second second second second second second second second second second second second second second second second second second second second second second second second second second second second se
日本の日本の日本の日本の日本の日本の日本の日本の日本の日本の日本の日本の日本の日	nine constrained in the encoded with a constrained series, and a series of a series and an encoded series of an encoded series of the encoded and the encoded series of the encoded series of the encoded series of a series of a series of the encoded series of a series of a series of the encoded series of a series of a series of the encoded series of a series of the encoded series of the encoded series of the encoded series of a series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of the encoded series of	we set that you goes areas we set that you goes areas you goes to be a set of an an and a set of a set of the goes and the goes and the goes and the goes and the goes and the goes and the goes and the goes and the goes and the goes and the goes and the goes and the goes and the goes and the goes and the goes and the goes and the goes and the goes and the goes and the goes and the goes and the goes and the goes and the goes a

उरणमध्ये बर्ड फ्लूची लागण

.....

00 db - 0

बोगस पीकविमा सीएसी केंद्रांमुळेच पार्किंगव्या वादातून...

(पान र काम्म) भाग कार गेरक गोत जात था (पान र काम्म) भाग कार गेरक गोत जात था राष्ट्र (पान र काम) भाग कही राष्ट्र के राष्ट्र गोत काम के र नेगर पाव राष्ट्र के राष्ट्र जा काम के र नेगर पाव राष्ट्र के राष्ट्र जा काम के र नेगर पाव राष्ट्र के राष्ट्र जा काम के र नेगर पाव राष्ट्र के राष्ट्र जा काम के राष्ट्र के राष्ट्र के राष्ट्र के पाव राष्ट्र के राष्ट्र के राष्ट्र के राष्ट्र के राष्ट्र के राष्ट्र पाव राष्ट्र के राष्ट्र के राष्ट्र के राष्ट्र के राष्ट्र के राष्ट्र के राष्ट्र पाव राष्ट्र के राष्ट्र पाव राष्ट्र के राष्ट्र राष्ट्र के राष्ट के राष्ट्र के राष्ट्र के राष्ट unte faverfoarsete eurodites arreg arverb staar arb unter eru uite bear unt unter

कराडचा पाय खोलात

(where seeing spin the same option and it ran-server return shadown recent with same of a rand larg out due to're same with science of the fearouffs officer, some in return there are, and server threads some in return there are, and server threads some way is near some the same are sain one one of the same server that the same are sain one one of the same server that the काल पानु केले ता पार तालू," आतं प्रान्त प्रकारणां करते के कारण्याच्या राजकी रिली, आती तकार आपना कालीचे प्रकारण अधिकारी सुवित सिर्द पांचे तिली सोते.

दावोसमध्वे महाराष्ट्राचा डंका

(वान्समध्य महि(सेट्र्स्ट्)वा ठ0) (पार पार प्राप्त) जिवन कर्प आया सभी आँत. पंतप्राती प्रियम्प परिप्राप्त प्राप्त मार्क्रमा कर्डी का परिप्त जिवन संपत्र प्राप्त मुसिन्ध कर्प अप्राप्त मार्क्रमा व्याप्ति विषये प्राप्त भारत, सामग्र, स्वेतन करनेवे आपन्त पार तुम्प्रमुद्ध भारत स्वाप्त स्वेतन करनेवे आपन्त पार्ट तुम्प्रमुद्ध भारत आपन्त स्वेतन वार्य्य प्राप्त कर्डी सामग्र आपन्त्र पार्ट क्विंत में स्वाप्त प्राप्त कर्डा करनेवे आपन्त भारत प्राप्त स्वाप्त प्राप्त कर्ड प्राप्त क्वांस्वरन क वार्याय सम्पत्त्वी प्रार्थना, प्राप्तिक स्वाप्त प्राप्त विद्यांत स्वाप्त प्राप्त स्वाप्त कर्ड स्वीप्त स्वाप्त क्वांस्वरन क वार्यायन सम्पत्नकी प्राप्तमा संत प्राप्त कर्ड स्वीप्त स्वाप्त क्वांस्वर वार्यायन सम्पत्नकी प्राप्तमा संत प्राप्त क्वांस क्वांस क्वांस

नव्या कायरसने पुणेकरांची विंता वाढली

-1420 (5)(27 स्टन पुरम)(0-7)(2) (2(1) (2(1) (2)) (भाग १ काल) अन्दर्भ के प्रमुखानाथ के भंदे अर्थन्त प्रमुख राजा नाम के प्रमुखाने के प्रमुखाना करें भंदे अर्थन्त प्रमुख राजा नामकों के प्रमुखाना कर भंदे अर्थना कि प्रमुखाने के कामदार्थ के प्रमुखाना के प्रभावना करा करा करा के कि प्रमुखा के प्रमुखाना के प्रमुखाना करा करा के प्रमुखाना कामदाना के प्रमुखाना के प्रमुखाना कराता करा के प्रमुखा के प्रमुखाना के प्रमुखाना कराता करा के कामदान कराता करा करा करा करा करा का कराने प्रमु वाल्यावार प्रमुखाना करा करा के प्रमुखाना करा का कराने कामदान प्रमुखाने की प्रमान कराने, प्रमुखानिकों का किया कामदान प्रमुखाने की प्रमान कराने करा के का क्षेत्र माने कामदान कराना की प्रमान करा कराता कराना कामदान कराना की प्रमान करा करा के करा के प्रमुखाना कामदान कराना की प्रमान करा करा के करा के कराने कराना कामदाना कराना के प्रमान कामदा नियुद्ध के साथ

भुजवळांना दिलासा

पुणिकारणा पर हरता (पान र क्रम्स) पांच आप के प्रति होता, सातन, पांच पायसन प्रतिकाम कार्य कार्यमा प्रती के सातन, पांच का स्थानपान प्रति स्वात्म हो। स्वात्म प्रती कार्यमा के प्रति होता स्वात्मपानी प्रति स्वात्म हो। स्वात्म के स्वात के सिंहम क्रमि स्वात्मपानी प्रति स्वात्म हो। स्वात्म के सेन विश्व के सिंहम स्वात्मपानी प्रति स्वात्म हो। स्वात्म के सेन विश्व के सिंहम स्वात्म के प्रति स्वात्म हो। स्वात्म के सिंहम के सिंहम स्वात्म के प्रति स्वात्म हो। स्वात्म के स्वात्म के सिंहम स्वात्म के प्रति स्वात्म हो का स्वात्म सान क्रमी होता.

Or other generation and a second state of the second state of the